

Date: 10/09/2025

To, To,

BSE Limited To National Stock Exchange of India Limited
Department of Corporate Services/ Exchange Plaza, C-1, Block G Bandra Kurla
Corporate Relation Department, Phiroze Complex, Bandra (E), Mumbai - 400 051,

Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - Maharashtra, India

400 001, Maharashtra, India

Scrip Code: 539407 NSE Symbol: GENCON

Dear Sir/Ma'am,

## <u>Subject: Intimation regarding Newspaper Publication of Notice of Annual General Meeting</u>

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Notice of the 31st Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, 30th September, 2025 at 11:00 A.M through Video Conferencing ('VC')/ Other Audio-Visual Means ('OAVM'), has been published in the newspapers, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI Listing Regulations.

The copies of the newspaper publications published in Financial Express (English Newspaper) and Pratahkal (Marathi Newspaper), both dated 10<sup>th</sup> September 2025, are enclosed herewith for your ready reference.

For and on behalf of For Generic Engineering Construction and Projects Limited

Simran Agrawal Company Secretary

Membership Number: A72791

Place: Mumbai

**FINANCIAL EXPRESS** 

# Bombay Dyeing

## THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 E-mail: grievance\_redressal\_cell@bombaydyeing.com; Phone: (91) (22) 66620000 Website: www.bombaydyeing.com

**NOTICE** 

100 Days Campaign – "Saksham Niveshak" – for KYC and other related updation and shareholder engagement to prevent Transfer of Unpaid / **Unclaimed Dividends to Investor Education and Protection Fund** 

Notice is hereby given to the Shareholders of The Bombay Dyeing and Manufacturing Company Limited ("Company") that pursuant to Ministry of Corporate affairs (MCA) letter dated 16th July, 2025, the Company has initiated a 100 Days campaign as mentioned above, starting from 28th July, 2025 to 6<sup>th</sup> November, 2025. During this campaign all the shareholders who have not claimed their Dividend for any Financial Years from 2018-19 to 2023-24 or have not updated their KYC or any issues related to unclaimed dividends and shares may write to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited, Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India - 500032. E-mail - einward.ris@kfintech.com, or on Tel.: 040-67162222 or call KFintech's toll free No.: 1800-309-4001, Website: www.ris.kfintech.com. Further shareholders may also contact the Company at grievance redressal cell@bombaydyeing.com for any support. The shareholders may further note that this campaign has been started specifically to reach out to the shareholders to update their KYC, bank mandates, Nominee and contact information. The shareholders may also claim their Dividend for the aforementioned Financial Years in order to prevent their shares from being transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA).

For THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

Place: Mumbai Date: September 09, 2025

Sanjive Arora **Company Secretary** FCS: 3814

## NARBHERAM & CO LTD

CIN: L70101WB1930PLC006742 Registered Office: Diamond Chambers, 4, Chowringhee Lane, Unit No. 9E, Block III, Kolkata - 700 016 Phone: 033 3023 3528; E-mail: info@narbheram.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 94th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 25, 2025, at 12:30 p.m. at Diamond Chambers, 4, Chowringhee Lane, Unit No. 9E, Block III, Kolkata - 700 016, to transact the business as mentioned in the Notice of AGM sent along with the Audited Financial Statements of the Company for the year ended March 31, 2025, and the Board's Report and Auditors Report thereon.

Dispatch of the Annual Report, 2025, along with the AGM Notice, Attendance Slip and Proxy Form, has been completed on September 1, 2025. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services Limited (CDSL), i.e. https:// www.evotingindia.com. Notice is further given that the Company is providing electronic voting facility from a place other than the venue of AGM ('remote e-voting') to the members to exercise their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM. The company nas engaged CDSL for providing e-voting facility. The details of remote e-voting are

(i) The remote e-voting will commence on Monday, September 22, 2025 at 9.00 AM and ends on Wednesday, September 24, 2025 at 5.00 PM. The e-voting module shall be disabled for voting thereafter, and no one shall be allowed to vote electronically after September 24, 2025 (5:00 PM)

(ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. September 18, 2025.

(iii) Notice of AGM has been sent to all the members whose names appeared in the Register of Members/Beneficial Owners as on August 29, 2025. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after August 29 2025, and holding shares as on the cut-off date i.e. September 18, 2025, may obtain the Login ID and Password by sending a request to the Company at info@narbheram.com. (iv) Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently

(v) The facility of casting vote through ballot paper will be made available at the AGM and the eligible members attending the AGM shall be able to cast their vote at AGM

(vi) The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked

Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evotingindia.com under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, CDSL, 17th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Fort, Mumbai - 400001, at email nelpdesk.evoting@cdslindia.com and Toll free number: 1800 22 55 33

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN that pursuant to Section 91 of the Companies Act 2013, that the Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Saturday, September 20, 2025 to Thursday, September 25, 2025 (both days inclusive). By Order of the Board of Directors

For Narbheram & Co Ltd

Place: Kolkata Date September 1, 2025

#### Jay Praful Kamani **Managing Director**

DIN: 00581816

# THAAI CASTING LIMITED

CIN: L24105TN2023PLC161105

Registered Office: No. A-20, SIPCOT Industrial, Park, 7th Cross Street, Pillaipakkam, Tiruvallur, Thiruvallur, Tamil Nadu, India, 602105. Email: cs@thaaicasting.com Website: https://www.thaaicasting.com

#### NOTICE OF 02nd ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E- VOTING

Notice is hereby given that the 02nd Annual General Meeting ('AGM') of Thaai Casting Limited will be held on Tuesday, the 30th September 2025 at 03:30 p.m. (IST) through video conferencing ("VC") / other Audio Video Means ("OAVM") without presence of physical quorum to transact the business as set out in the Notice of AGM. The deemed venue of the meeting shall be the registered office of the Company.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 02nd AGM and the Annual Report for the financial year 2024-25 comprising of the audited financial statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto have been sent on September 08, 2025, electronically, to all members whose email addresses are registered with the Company/ Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry India Private Limited (RTA) / Depository Participants (DPs). These documents also be available on the website of the Company at www.thaaicasting.com and on the website of National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com

## Remote e-voting and e-voting during the AGM:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.) ('remote e-voting'). The facility of voting will also be made available during the AGM and those members who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. A Person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on the cut-off date, i.e.23rd September, 2025, will only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annual General Meeting. The e-voting period commences on Saturday, September 27, 2025 (9.00 a.m.

IST) and ends on Monday, September 29, 2025 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. thereafter.

Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. members may access the platform to attend the AGM through VC at https://evoting.purvashare.com by using the remote e-voting credentials. The link for the AGM will be available in the member's login where the "Event" and the "Name of the company" can be selected. The Members who cast their votes by remote e-voting prior to the date of AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote

Detailed procedure of remote e-voting / e-voting and attending the AGM through VC/ OAVM has been provided in the notice of AGM. Any person who becomes shareholder of the company after sending the notice of the AGM but before the cut-off date, i.e., 23rd September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@purvashare.com. However, if the person is already registered with NSDL/CDSL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

The Board of Directors has appointed Mr. Susanta Kumar Dehury of M/s.SKD & Associates, Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting E-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Question (FAQs) available at the above website of the https://evoting.purvashare.com. For any grievance/ gueries relating to e-voting, members are requested to contact on 022-49614132 and 022-49700138 or send a request on e-mail: evoting@purvashare.com, and Mr.Jagabandhu Padhi, Company Secretary, Thaai Casting Limited, Registered Office: No.A-20 SIPCOT Industrial, Park, 7th Cross Street, Pillaipakkam, Tiruvallur, Tamil Nadu, India, 602105 Email: cs@thaaicasting.com, Tel: +91 8018259913. By Order of the Board of Directors

Place : Chennai

Date: 09.09.2025

For Thaai Casting Limited

(Jagabandhu Padhi) Company Secretary & Compliance Officer

# **CELL POINT (INDIA) LIMITED**

(Formerly known as Cell Point (India) Private Limited) Regd. Office: 30-15-139, Room No.5 & 6, Ram's Arcade, Opp. Bsnl Office. Dabagardens, Visakhapatnam - 530 020

Corporate Office: 30-15-134, DABAGARDENS, VISAKHAPATNAM - 530 020 Email id: cs@cellpoint.biz, Tel phone: 0891-6635992

Mobile Number: 9000113896, 9490460568 WEB: WWW.cellpoint.biz. CIN: U52390AP2013PLC086912

#### NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 12th Annual General Meeting (AGM) of Cell Point (India) Limited will be held at the Registered Office of the Company, 27th September, 2025 (Saturday) on 30-15-139, ROOM NO.5 & 6, RAM'S ARCADE, OPP: BSNL OFFICE, DABAGARDENS, VISAKHAPATNAM - 530 020 at 11.30 AM to transact the business as set out in the Notice of AGM.

Annual report for the year 2024-25, including the Notice convening the 12th AGM along with Attendance slip and Proxy Form have been sent to all the shareholders, who have registered their email-ID with the Company/Registrar/Depository Participant(s) and physical Copies of the same have been sent to other members at their registered address by the permitted mode. The annual report along with notice will also be made available on company's website viz. www.Cellpoint.biz Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Regulation 44

of SEBI (LODR) Regulations, 2015, the company has provided E-voting facility through Bigshare Services Pvt. Ltd at https://ivote.bigshareonline.com to the members to cast their votes electronically on the resolutions mentioned in the Notice of 12" AGM of the Company. The E-voting will commence at 24th September, 2025 at 09.00 AM IST till 26" September, 2025 at 05.00 PM IST. The E-Voting shall be disabled by for voting after 5.00 P.M on 26" September, 2025. Cut-off Date for E-voting is 19" September, 2025 (i.e. Members holding shares either in Physical form or Demat form on the Cut-off Date 19"September, 2025 are eligible for E-Voting).

The Procedure for E-Voting has also been mentioned in the AGM Notice 2024-25 under E-voting Instructions. Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e 19" September, 2025 may obtain the User Id and Password by sending a request at cs@cellpoint.biz. The Facility for voting through ballot/polling paper shall also be made available at the venue of 12" AGM of the Company. The Members attending the Meeting, who have not cast their vote through E-voting shall be able to exercise their voting rights at the Meeting. The members who have already cast their vote through E-Voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. The Board of Directors of the Company has appointed B.Uma Maheswara Rao, Practicing Company Secretaries, Visakhapatnam, as a scrutinizer to scrutinize the evoting/postal ballot process in fair and transparent manner,

> Yours faithfully For Cell Point (India) Limited

Date: 10/09/2025 Place: Visakhapatnam

(Chandra Sekhar Raghavapudi) (Company Secretary and Compliance Officer)

#### McNALLY BHARAT ENGINEERING COMPANY LIMITED Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata - 700 001

Telephone: +91 33 68311001/+91 33 68311212 Website: www.mcnallybharat.com | Email: mbe.corp@mbecl.co.in CIN: L45202WB1961PLC025181 Registrar & Share Transfer Agent: Maheshwari Datamatics Private Limited

23, R. N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata - 700 001 Telephone: 033-2243 5029/ 5809 Facsimile: 033-2248 4787 Website: www.mdpl.in | Email: mdpldc@yahoo.com

## NOTICE

This to inform that further to the Notice published on 2nd September 2025 in the English daily, Financial Express and the Bengali daily Sukhabar regarding conduct of Annual General Meeting of the Company through video conference/other audio visual means and remote e-voting etc., at 3.30 P.M on Thursday, 25th September 2025, Shareholders are hereby informed that the Annual Report for the Financial Year 2024-25 along with the Notice of the Annual General Meeting has been disseminated via email on 3rd September 2025 to all those shareholders whose e-mail address is registered with the Company/Depositories/RTA. The Annual Report along with the Notice convening AGM is also available on the Company website www.mcnallybharat.com, website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. The Register of Members and share transfer books will remain closed from 19th September 2025 to 21st September 2025, both days inclusive.

Remote e-voting commences at 10.00 A.M. on 22nd September 2025 and ends at 5.00 P.M. on 24th September 2025. The remote e-voting facility will not be allowed beyond the said time and date and NSDL will disable the remote e-voting module thereafter. The cut-off date for determining entitlement of electronic voting is Thursday, 18th September 2025. Members who cast their vote through remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 18th September 2025 may obtain the login ID and password by sending an email to evoting@nsdl.com by mentioning their folio No./DP ID and Client ID. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting User Manual available at the 'download' section of https://www.evoting.nsdl.com / or call NSDL on 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com.

For technical assistance / support before or during the AGM, Members may contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.

For McNally Bharat Engineering Company Limited

Kolkata Indrani Ray 3rd September 2025 Company Secretary

INDRAPRASTHA MEDICAL CORPORATION LIMITED



## Regd. Office: Sarita Vihar, Delhi-Mathura Road, New Delhi - 110 076 (India Corporate Identity Number: L24232DL1988PLC030958 Phone: 91-11-26925858, 26925801, Fax: 91-11-26823629

E-mail: imclshares@apollohospitals.com, Website: https://www.apollohospitals.com/delh

# NOTICE

## Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, notice is hereby given to the shareholders of the Company that all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The Company has already sent individual communication to the latest available address of the shareholder, whose shares are liable to be transferred to the demat account of IEPF authority and advising them to laim the dividends expeditiously. The Company has also uploaded the statement containing the names of the shareholders, whose shares are due for transfer to the demat account of IEPF Authority, with their folio number or DP ID-Client ID on its website at https://www. apollohospitals.com/delhi

In case, the Company does not receive any communication from the concerned shareholder, the Company will proceed to transfer the shares to the demat account of the IEPF Authority without any further notice, as per procedure stipulated in the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the demat account of IEPF authority. may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the demat account of IEPF Authority. Please note that on issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) which stand registered in their name will be deemed cancelled and non-negotiable. In cases, shares are held by concerned shareholder in demat form and are liable to be transferred to demat account of IEPF authority, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of such shares to the demat account of IEPF Authority.

The concerned shareholder may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the demat account of IEPF Authority, as per the above mentioned Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said shares(s) along with the dividend(s) from IEPF Authority, pursuant to the provisions of Section 124 and 125 of the Act and the Rules made thereunder by submitting an online application in Form IEPF-5 with the IEPF Authority, available on the website www.iepf.gov.in with a copy to

Registrar & Share Transfer Agent (RTA) - M/s. MUFG Intime India Private Limited, Unit: Indraprastha Medical Corporation Limited at Noble Heights, 1"Floor, C-1 Block, LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi 110058.

Place: New Delhi

**Public Notice** 

#### TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Colgate-Palmolive (India) Limited having its Registered Office at Colgate Research Centre Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai, Maharashtra 400 076. India registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Name of the	Folio	Cert No.	Start Dist.	End Dist.	No. Of
Shareholder	No		No.	No.	Securitie
V P	V06185	2044143	960646	960670	25
KAMALASARATHY		2044143	1487096	1487120	25
jointly with VP		2044143	50141382	50141411	30
SUDHASHREE		2044143	122598403	122598482	80
		2044143	135344521	135344536	16
		2072684	139936146	139936321	176
TOTAL					352

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should

lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) at C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Bangalore Name of Legal Claimant: SUDHA CHANDRASHEKAR Date: 09.09.2025

## swaraj SWARAJ ENGINES LTD. CIN: L50210PB1985PLC006473

Punjab - 160055, Tel: 0172-2271620, Fax: 0172-2272731 E-mail: selinvestor@swarajenterprise.com Website: www.swarajenterprise.com

Read, Office: Phase IV, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali).

## NOTICE

100 Days Campaign - "Saksham Niveshak" - For KYC And Other Related Updation and shareholder engagement to prevent Transfer of Unpaid / Unclaimed dividends to Investor Education and Protection Fund ("IEPF")

Notice is hereby given to the Shareholders of Swaraj Engines Limited ("your Company") that pursuant to Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate Affairs ("MCA") letter dated 16th July, 2025, your Company has started a 100 days campaign "Saksham Niveshak" starting from 28" July, 2025 to 6" November, 2025. During this campaign all the shareholders who have not claimed their dividends or have not updated their KYC & nomination details or face any issues related to unclaimed dividends and shares may write to the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") i.e. M/s MCS Share Transfer Agent Limited, at email ID helpdeskdelhi@mcsregistrars.com, or at their office at 179-180, DSIDC Shed, 3rd Floor, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi - 110020 or the Company at email ID selinvestor@swarajenterprise.com.

The shareholders may further note that this campaign has been started proactively and specifically to reach out to the shareholders to update their KYC. Bank Mandates. Nominee and contact information, etc. and claim their unpaid/unclaimed dividend in order to prevent their shares and dividend amount from being transferred to the IEPFA.

For SWARAJ ENGINES LIMITED

Place: S.A.S.Nagar (Mohali) Date: 09.09.2025

Rajesh K. Kapila Company Secretary M.No.: ACS-9936

transfer with RTA.

Place: Pune



(FORMERLY KNOWN AS P S RAJ STEELS PRIVATE LIMITED) V& P.O. TALWANDI RUKKA, HISAR, HARYANA, 125001 CIN: L27109HR2004PLC035523, Phone No.:01662-223116 E-mail: Info@psrajsteels.com, Website: www.pssrgroup.com Intimation regarding AGM, Cut -Off, Book-Closure & E-Voting

NOTICE is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of the members of

the Company will be held on Tuesday, 30th day of September, 2025 at 04:00 P.M. through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses, as set out in the Notice convening AGM. The Company has already dispatched the Annual Report for the financial year 2024-25 along with the Notice convening AGM, through electronic mode to he Shareholders whose email address are registered with the Company and/or Depositories n accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and The Annual Report along with the Notice will also be made available on the website of the

Company at www.pssrgroup.com and also on the website of the Stock Exchange at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) a Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies

Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 24th September, 2025 to Tuesday 30th September, 2025 both days inclusive) for the purpose of AGM. Remote e-voting and e-voting during AGM:

As per the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

Place: Hisar

1. Name of the corporate debtor along with

Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing its members the facilities to cast their vote of all the resolutions as set out in the Notice of AGM using electronic voting system (remote e-voting) provided by NSDL. The voting rights of the shareholders shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday. 23rd day of September, 2025 (cut-off date).

The remote e-voting period commences on Saturday, 27th day of September, 2025 at 9:00 AM and ends on Monday, 29th day of September, 2025 at 5:00 PM IST. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. During this period the shareholders may cast their votes electronically. hose shareholders, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have

not cast their votes on resolution through remote e-voting shall be and are otherwise no barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The shareholders who have cast their votes through remote e-voting prior to AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders

and e-voting user manual for Shareholders available at the download Section of www.evoting.nsdl.com or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievance onnected with facility for remote a-voting or e-voting, please contact at NSDL's email id evoting@nsdl.com or Company's email id: cs@psrajsteels.com For P S Raj Steels Limited

Date: 09.09.2025 Company Secretary and Compliance Office

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR KOBO BIOTECH LIMITED Operating in: Customer-Centric Manufacturer of Active Pharmaceutical Ingredients (API) based on Fermentation Technology at Solapur with land parcel at Hyderabad and corporate office at Mumbai (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

**RELEVANT PARTICULARS** 

KOBO BIOTECH LIMITED

	l ''	PAN/CIN/LLP No.	CIN: L24110TG1993PLC016112
	2.	Address of the registered office	Plot No. 121A/1, Western Hills, Addagutta Society, Opp. JNTU, Kukatpally, Hyderabad, Telangana, India – 500072.
Ш	3.	URL of website	www.kobobiotech.com
	4.	Details of Place where majority of fixed Assets are located	- Majority of fixed assets are located at factory site in Solapur at E2, MIDC Main Road, Chincholikati, Maharashtra, India.     - Land at Factory site in Hyderabad at Sangareddy, Shankarpalli – Mominpet Road, Telangana, 502291
	5.	Installed capacity of main products/ services	The installed capacity as last reported was 2300 TPA
	6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Quantity and Value of main products / services sold in the last financial year as per audited financial statements for the FY 2022-23 – NIL
	7.	Number of employees/ workmen	Presently there are no workmen. Workmen and Employees list as per claim sheet updated from time to time and uploaded on IBBI website.
	8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Documents can be obtained by sending email at Process E-mail id:cirp.kobobiotech@gmail.com
	9.	Eligibility for resolution applicants under section	Can be obtained by sending email at Process E-

25(2)(h) of the Code is available at mail id: cirp.kobobiotech@gmail.com 10. Last date for receipt of expression of interest 25-09-2025 11 Date of issue of provisional list of prospective 05-10-2025 resolution applicants 10-10-2025 12. Last date for submission of objections to provisional list 13. Date of issue of final list of prospective resolution 20-10-2025 applicants 14. Date of issue of information memorandum, 25-10-2025 evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants 15. Last date for submission of resolution plans 24-11-2025 16. Process email id to submit EOI cirp.kobobiotech@gmail.com

1) All the EOI's received will be reviewed by RP as well as the COC and thereafter further information documents related to the process will be provided to the shortlisted parties.

The RP / COC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time. 2) RP / COC reserves the right to cancel or modify the process / application / timeline without assigning

any reasons and without any liability whatsoever 3) Further details are set out in detailed Invitation of Expression of Interest (EOI), which are to be read

> Namrata A Randeri Resolution Professional For Kobo Biotech Limited



भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD. एक नवरत्न कम्पनी (भारत सरकार का उपक्रम) A Navratna Company (A Govt. of India Undertaking) NSIC New MDBP Building, 2nd Floor, Okhla Indi. Estate (Opp. NSIC Okhla Metro Station), New Delhi-110020

**NOTICE INVITING TENDER (NIT)** CONCOR invites E-bid Open Tender in two packets system of tendering for Operation & Maintenance of Equipments and Cargo Handling at Reefer Park, ICD Dadri, details as follows:

Tender No. CON/ICD/DER/T/REFPARK/O&M/2025

Rs. 5,00,000/-Money) Deposit Cost of Documen Rs 1000/- through online payment gateway to CONCOR (Non-refundable) Rs 3540/- (Including GST @18%) Tender processing Through online payment gateway to CONCOR fee (Non-refundable) 16th September 2025 11:00 hrs. at Container Corporation of India Ltd, Inland Pre-Bid Meeting Container Depot Dadri, Vill- Tillpatta, Noida-Dadri Road, Near Dadri Railway Station, Greater Noida, Gautam Budh Nagar, 201311 Period of Tender Sale 10th September 2025 at 15:00 hrs. to 30th September 2025 at 16:00 hrs. Date and time of 01st October 2025 at 11:00 hrs. Submission of Bid Date and time of 01st October 2025 at 12:00 hrs.

CONCOR reserves the right to reject any or all the tenders without assigning any reasons thereof. For complete

KDDL LIMITED (CIN: L33302HP1981PLC008123) Read, Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, Distt, Solan (H.P.) - 173220

**Group General Manager/Technical** 

Tel.: +91 172 2548223 / 24 Fax : +91 172 2548302 Website: www.kddl.com Email id: investor.complaints@kddl.com NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost misolaced and the registered holder thereof has applied to the Company for issue of duplicate share certificates as per following details: Name of the Shareholder | Share Certificate Distinctive No. of

Shares Numbers Numbers S001543 50 Sunita Bahuja 23220 1606034-1606083 50 23222 1606134-1606183 100 24979-24980 1745427-1745526 50408-50412 4628863-4629112 Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should

lodge such claims with all supporting documents at the registered office address given herein above within 7 days of the publication of this notice. If no valid and legitimate claim is received, the Company will proceed to issue letter of confirmation in lieu of duplicate share certificate(s) to the person listed above and no further claim would be entertained from any other person(s). For KDDL Limited Place: Chandigarh Brahm Prakash Kumar

Company Secretary Date: 09.09.2025 KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

Regd. Office: Mundhwa, Pune – 411 036, Maharashtra, India KALYANI Tel No.: +91-020-66215000 Email: investor@kalyani-investment.com Website: www.kalyani-investment.com

CIN: L65993PN2009PLC134196

REMINDER - I TO SHAREHOLDERS REGRADING OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODEGMENT OF TRANSFER

REQUESTS OF PHYSICALS SHARES

In continuation to our previous advertisement dated July 10, 2025 and pursuant

to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, all shareholders are hereby once again informed that a special window has been opened only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected / returned / not attended, due to deficiency in the documents / process otherwise. The re-lodgement window shall remain open for a period of six months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026. Eligible shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited at email ID

at <a href="mailto:investment.com">investor@kalyani-investment.com</a> for further assistance. During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company / RTA, as on date) shall be issued only in demat mode, once all the documents are found in order by RTA. The lodger must have demat account and provide its Client Master List ("CML"), along with

pune@in.mpms.mufg.com or at their office at Block No.202, Akshay Complex, 2nd

Floor, Off Dhole Patil Road, Near Ganesh Mandir, Pune 411 001 or the Company

the transfer documents and share certificates, while re-lodging the documents for For Kalyani Investment Company Limited

Company Secretary & Compliance Officer Date: September 9, 2025 GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

LBS Road, Vikhroli West, Mumbai – 400083 **CIN:** L45100MH1994PLC082540 Email Id: geninfo@gecpl.com Website: www.gecpl.com Phone No. 022-25780272 NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

Registered Office: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home Town,

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 31 $^{
m st}$  Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Tuesday, 30th September, 2025 at 11:00 A.M. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home Town, LBS Road, Vikhroli West, Mumbai – 400083

In accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and subsequent

circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated 19th September,

2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/

CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of 92nd AGM and Integrated Annual Report including the Audited Financial Statements for the financial year (FY) 2024-25 have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company, Registrar & Share Transfer Agent (RTA) or the Depository Participant(s) (DP). The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on 08th September, 2025. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is also sending a letter to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company/RTA/DP, providing the weblink of Company's website from where the Integrated Annual Report for FY 2024-25 can be accessed. The copy of the Notice of 31s AGM and Integrated Annual Report is also available on the Company's website https:/ /gecpl.com/ and website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection as per the procedure of provided in point no. 7 of the Notes of

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Listing Regulations, and Secretarial Standard on General Meeting 'SS-2 the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on Tuesday, September 23, 2025 (cut-off date), shall cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of CDSL at https://www.evotingindia.com/. Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 31st AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence at 09:00 A.M. (IST) on 27th September 2025 and will end at 05:00 P.M. (IST) on 29th September 2025. The remote e-voting module shall be disabled for voting at 05:00P.M. (IST) on 29th September 2025. Once the vote on a resolution is cast by the Member, the member cannot modify it subsequently.

Members, who have acquired shares after sending the Integrated Annual Report through electronic means and before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at helpdesk. evoting@cdslindia.com or cs@gecpl.com. However, if a Member is already registered with CDSL for remote e-voting, then the Member may use their existing USER ID and Password, and cast

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting.

The procedure for e-voting is available in the Notice of the 31st AGM as well as in the email sent to the Members by RTA along with the Notice of 31st AGM and Integrated Annual Report. In case of any queries/grievances, you may refer to the 'Frequently Asked Questions (FAQs) for Members and 'e-voting user manual' for Members available in the downloads section of the e-voting website of CDSL https:/ /www.evotingindia.com/. Members who need assistance before or during the AGM with use of technology, can send a request at Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email to helpdesk.evoting@

The Company has appointed M/s. Yatin Sangani & Associates, Practising Company Secretaries (ACS No.: 33246, C. P. No.: 22681), to act as the Scrutinizer, to scrutinise the entire e-voting process in a fair and transparent manner.

**Manish Patel** 

Place:- Mumbai Date:- 08/09/025

Date: 10-09-2025 Andheri West, Mumbai, Maharashtra 400053 Place: Mumbai

AVP - Corporate Affairs & Legal Date: 9" September, 2025

For any queries on the subject matter, they may contact the Company's

For Indraprastha Medical Corporation Limited Priya Ranjan

epaper.financialexpress.com

17. Details of the corporate debtor's registration status as MSME

together with associated disclaimers and qualifications in EOI.

Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P01585/2019-2020/12495 (AFA Valid upto 31.12.25) Reg. Add: 215, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road,

cdslindia.com or call toll free no. 1800 210 9911.

For Engineering Construction and Projects Limited

**Managing Director** DIN:- 00195874

# घणसोली व कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई



नवी मुंबई, दि. ९ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबिधतांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनिधकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली व कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील घर क्रमांक-१६६, रबाळे, साळवीनगर, घणसोली, नवी मुंबई, येथील श्री. रतन रामा म्हात्रे (घरमालक) व श्री.राजेंद्र शंकर पवार (विकासक) यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनिधकृतपणे काम सुरु होते. संबिधतांनी केलेले अनिधकृत बांधकाम स्वतःहुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनिधकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. उत्तम खरात, कनिष्ठ अभियंता श्री. प्रविण विश्वे, अतिक्रमण विभागातील अधिकारी/कर्मचारी, सिडको अधिकारी व कर्मचारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी/ कर्मचारी व पोलिस पथक तैनात होते. तसेच नवी मुंबई

जाहीर सूचना

सामान्य जनतेला सचना देण्यात येत आहे की माद्ये अभित

श्रीमती. नीतादेवी गौतमचंद सालेचा हे फ्लॅट क्रमांक

१५०१, १५ वा मजला, बी-विंग, गुंडेचा गार्डन्स सीएचएस लिमिटेड, लालबाग, मुंबई ४०००१२ सह शेअर प्रमाणपृत्र

क्रमांक ९६ अन्वये क्र. 436 ते 440 धारक प्रत्येकी ५०,

रुपयांच्या ५ पूर्ण भरलेल्या शेअर्स चे एकमेव मालक

आहेत. माझे अशिल आणि दिवंगत गौतमचंद सालेचा

यांच्या इतर कायदेशीर वारसांमध्ये २१.०२.२०२४ रोर्ज

झालेल्या नोंदणी क्रमांक बीबीई-३-३३८८-२०२४

अन्वये नोंदणीकृत सोडून दिल्याचा विलेखाद्वारे माझा अशिल एकमेव मालक बनतील, ज्यांचे कोणतेही मृत्युपत्र

दिवंगत गौतमचंद सालेचा यांची संयुक्त मालमत्ता होती

इतर सर्व कायदेशीर वारसांनी त्यांचे हक्क, नामधिक

म्हणून, सर्व व्यक्ती ज्यांना वरील नमूद केलेल्या मालमत्तेवर विक्री, देवाणघेवाण, गहाण, भेट, धारणाधिकार, विश्वस्त,

भाडेपट्टा, कब्जा, वारसा, सुविधाधिककार, किंवा वारस

इक्कांच्या आधारे किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही

हक्क, नामधिकार, हितसंबंध, दावा असल्यास आणि सोड्न

दिल्याचा विलेखाकरिता कोणताही आक्षेप आणि आव्ह

असल्यास. त्यांनी याद्वारे माझ्या कार्यालयाच्या पत्त्याव

लेखी स्वरूपात या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत

कळवावे, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि जर कोणताही दावा असेल तर

वकील रिंकू आर. माळी

पत्ताः दुकान क्र. २, महावीर चाळ, ३१४, जी के मार्ग, लोअर परेल, मुंबई 400013. सेल: 8169822755

सार्वजनिक सूचना

श्री. घनण्याम एम. पटेल हे फ्लॅट कमांक १००५. १० र

मजला, बी-विंग, इमारत क्रमांक १, ओम श्रम सफाल (एस.आर.ए.) सीएचएस. लि., जी-२, प्रेमसागर, वैशेत

पाडा क्रमांक २, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९।

येथील २२५ चौरस फूट कार्पेटचे कायदेशीर मालक

वाटपधारक होते. डेव्हलपर मेसर्स महावीर डेव्हलपर्स यांनी

यांना हे वाटप केले होते आणि ओम श्रम सफाल्य (एस

आर.ए.) सीएचएस. लि. यांनी १३.०६.२००४ च्या पत्राद्वा

यांच्या जन्या खोलीच्या जागेऐवजी त्यांच्या नावाने याच

पुष्टी केली आहे, जी सीनियर क्रमांक १७ मधील परिशिष्ट यादीमध्ये पात्र आहे आणि त्यांच्याकडे जिल्हा अंतर्गत शेअर

ामाणपत्र क्रमांक ६१ आहे व १३.०८.२०१६ रोजी त्यांच्य

नावावर क्रमांक ३०१ ते ३०५ केला आहे. सदर फ्लॅटचा

ालक असल्याने मी सदर फ्लॅट माझ्या क्लायंटना म्हणजेच

श्रीमती धनश्री यशवंत शिंदे आणि श्रीमती वनिता यशवंत

**शिंदे** यांना मालकी हक्काने विकण्याचा/हस्तांतरित करण्याच

सदर सदनिकेवर मालकी, गहाणखत, तारण, धारणाधिका

शुल्क, वारसा इत्यादी कोणत्याही स्वरूपात कोणताही हब

किंवा हिस्सा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने <u>ह</u>

सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्य

आत त्याच्या/तिच्या दाव्याच्या संदर्भात सहाय्यः

जगदपत्रांसह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्याल

कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणतार्ह

दावा किंवा दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोङ्

रक्षा रुद्राक्षासात

श्री. अमिताभ शेटट

उच्च न्यायालयाचे वकील

मो. कमांक ९३२३६६६२८

ईमेल - advshetty007@gmail.com

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की माझे

अशिल (१) श्री. विवेक कन्हैयालाल जयस्वाल

आणि (२) श्रीमती प्रीती विवेक जयस्वाल

महसूल गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा

ठाणे येथे स्थित न्यू श्री दत्त प्लाझा" सीएचएस

लिमिटेडच्या इमारतीतील मोजमापीत २०० चौरस

फूट बिल्ट अप क्षेत्रफळाच्या तळमजल्यावरील

दुकान क्रमांक १६ (सोळा) कमर्शिअल परिसर

मागील करारांच्या शुंखलेपैकी एक करार, म्हणजेच

२७/०२/२००४ रोजी बिल्डर मंगीलाल प्रेमजी

चौधरी आणि श्री. अविनाश पारनाथ शिंदे यांच्यातील

विक्रीकरिताचा करार, जो मूळ कागदपत्र क्रमांक

यूएलएच-2-894/2004 द्वारे उप प्रबंधक,

उल्हासनगर-२ येथे नोंदणीकृत आहे आणि नोंदर्ण

कोणत्याही व्यक्तीला/व्यक्तींना सदर दुकानाच्य

संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क

नामाधिकार, मागणी किंवा दावा, वारसा, विक्री,

देवाणघेवाण, विमोचन, भाडेपट्टा, धारणाधिकार

कब्जा, जप्ती, कर्ज, गहाण, प्रभार, भेटवस्तू, भार

किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही

स्वरूपाचा असेल/असलेल्या विनंती आहे की

त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५

दिवसांच्या आत सर्व सहाय्यक कागदपत्रांसह

ते निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे, अन्यथा असा

कोणताही दावा, जर अशा व्यक्ती/व्यक्तींपैकी

कोणताही असेल तर तो त्यागीत केला गेला किंवा

परित्यागीत केला गेला असे मानले जाईल आणि

दुकानाच्या जागेवरील मालकांचे नामाधिकार

स्पष्ट, विक्रीयोग्य आणि सर्व भारांपासून मुक्त

4, वैशाली सिनेमा कंपाउंड बदलापुर (प.)

पी जी शेट्टी

वकील मुंबई उच्च न्यायालय

जि. ठाणे - 421503

मानले जाईल.

ठिकाणः कृळगाव-बदलापुर

दिनांकः १०/०९/२०२५

पावती हरवली किंवा गहाळ झाली आहे.

गहाण ठेवून कर्ज घेण्यास इच्छुक आहेत.

दिले आहेत असे मानले जाईल.

तारीख : १०.०९.२०२५

ठिकाण : मुंबई

मानस करतो.

तो त्यागीत किंवा परित्यागीत मानला जाईल.

तारीखः १०.०९.२०२५

आणि हितसंबंध माझ्या आशिलांच्या नावे सोडले.

न करता निधन झाले. सदर फ्लॅट माझ्या अशिल

#### डोंबिवलीत समर्थ कॉम्प्लेक्स इमारत तोडक कारवाई रद्द

डोंबिवली, दि. ९ (वार्ताहर): शहरातील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणातील एका इमारतीवर मंगळवारी पालिका प्रशासन तोडक कारवाई करणार होती. मात्र इमारतीतील रहिवाशीयांचा प्रतिकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पक्ष यांनी यांनी सदर जागेवर जाऊन कारवाईला कडाडून विरोध केला. अखेर पालिकेने समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी तोडक कारवाई रद्द करण्यात आली आहे.

६५ इमारती प्रकरणात मंगळवारी नगर विकास विभागाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. केडीएमसी आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बोलवण्यात आले होते. कारवाई संदर्भात माहिती येताच इमारतीतील रहिवासी संतप्त झाले होते. आम्हाला बेघर का करता, ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे आमच्या घरावर कारवाई झाली तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आम्ही आत्महत्या करणार

असा पवित्र रहिवाशांनी घेतला आहे. आज कारवाई झाली तर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला होता. डोंबिवलीतील

६५ इमारतीतील घरांची विक्री झाल्यानंतर या इमारती अनधिकृत असल्याचं समोर आलं होतं. तोपर्यंत या इमारतीत लोक वास्तव्यासही आले आहेत. मरारेराकडून बनावटी कागदपत्र तयार करून ही इमारत उभारण्यात आली आहे.

विभाग अंतर्गत श्री. शालिक हल्ल्या नाईक घर नं ११२३, कुकरेजा रुबीच्या मागे, सेक्टर १२D, रामनगर, बोनकोडे, कोपरखैरणे यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये

दिनांक १२-१२-२०२३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर निष्कासनाची अंशतः तोडक कार्यवाही करण्यात आली.

सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे कनिष्ठ अभियंता श्री.चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी व न.म्ं.म.पा पोलीस बंदोबस्त उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी ९ मजूर, ०३ इलेक्ट्रॉनिक हॅमर, पिकअप व्हॅन ०१, गॅस कटर ०२ चा वापर करण्यात आले.

#### लॉगस्पर इंटरनॅशनल व्हेंचर्स लिमिटेड

पूर्वी कॉन्फिडेन्स फायनान्स अँड ट्रेडिंग लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे नोंदणीकृत कार्यालयः ९, बोटावाला बिल्डिंग, तिसरा मजला, ११/१३, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई ४००००१ दूरध्वनीः 22662150www.ctcl.co.in ctclbse@gmail.com सीआयएन : एल51909एमएच1980पीएलसी231713

#### सचन

सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कंपनीने सोमवार, ८ सप्टेंबर २०२४ रोजी, फक्त ईमेल आयडी नोंदणीकृत सदस्यांना वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. अनुक्रमे, मे २०२२ आणि १३ मे २०२२ रोजीच्या एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकानुसार, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२ रोजी सकाळी ११:०० वाजता ९, बोटावाला बिल्डिंग, तिसरा मजला, ११/१३, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उपस्थित असलेल सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आणि फक्त मतपत्रिकेद्वारे सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येईल २३ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ तारीख) रोजी सदस्यांच्या नावावर नोंदणीकत शेअर्सवर मतदानाचा अधिकार गृहीत धरला जाईल. ज्या सदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार असेल.

रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (आयएसटी) सुरू होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (आयएसटी) संपेल.

४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या <u>www.longspur.co.in</u> वेबसाइटवर आणि सीडीएसएल च्या ई-व्होटिंग वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २४ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ (दोर्न्ह दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील. सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली आणि २३ सप्टेंबर २०२५ या अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती <u>helpdesk</u> evoting@cdsl.com किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड

जर तुम्हाला ई-मतदानाबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर तुम्ही www.evotingindia.com व उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यू") आणि ई-मतदान मॅन्युअल मदत विभागाखाली पाह् शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईंमेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २९ ०९९११ वर किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता. शेअरहोल्डर्ससाठी महत्वाची माहिती - केवायसी तपशीलांचे अपडेट

१६ मार्च २०२३ च्या परिपत्रकाद्वारे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") ने सिक्युरिटीज धारकांना पॅन. नामांकन. संपर्क तपशील (मोबाइल आणि ईमेल पत्त्यासह), बँक खात्याचे तपशील आणि त्यांच्य संबंधित फोलिओ क्रमांकांसाठी नमूना स्वाक्षरी देणे अनिवार्य केले आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे पॅन ऑणि इतर तपशील डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी सहभागींना सादर करण्याची विनंती केली जाते. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे पॅन आणि इतर तपशील कंपनी किंवा आरटीए ला सादर करण्याची विनंती केली जाते. या संदर्भात सेबी ने विहित केलेले संबंधित फॉर्म कंपनीच्या वेबसाइट www.longspur.co.in वर आणि आरटीए च्या वेबसाइट support@purvashare.coi वर उपलब्ध आहेत. १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर वरीलपैकी कोणतेही कागदपत्रे/तपशील उपलब्ध नसलेले फोलिओ आरटीए द्वारे गोठवले जातील.

> मंडळाच्या आदेशानुसा सही/-श्वेता शम कंपनी सचिव

#### सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की, माझे अशील मृत श्रीमती ज्योत्स्ना वसंत हाकानी आणि मृत श्री वसंत प्रतापराय हाकानी यांच्या कायदेशीर वारसांकडून मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहे श्री. निमिश वसंत हाकानी (मुलगा) ६०४, रॉयल ट्विन्स पार्ट-२, दमण रोड, चाला वापी, पारडी, गुजरात ३९६१९१, श्रीमती निशा दीपक मेहता (मुलगी) राहणार १४२०, ब्रिकेल बे डीआर, अपार्टमेंट ११०८ मियामी फ्लोरिडा, ३३१३१ युएसए येथे राहतात. मृत श्री. हेतल वसंत हाकानी (मुलगा) यांचे कायदेशीर वारस म्हणजेच श्रीमती दीपा हेतल हाकानी (पत्नी), जश हेतल हाकानी (मुलगा) आणि विशेष हेतल हाकानी (मुलगा) हे सर्व ६०५, हिमाचल बिल्डिंग न्यू इंडिया कॉलनीसमोर, जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८

जर कोणाला वरील उद्देशित विक्री व्यवहाराबाबत कोणताही आक्षेप, दावा, हितसंबंध, वाद असेल, त तो/ती/ते या प्रकाशनाच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत त्यांचे/तिचे/त्यांच्या आक्षेप/दावे/ विवादांचे तपशील सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे घेऊन अधोस्वाक्षरीकर्त्याशी संपर्क साधू शकतात, असे न केल्यास, माझा क्लायंट वरील मालकासोबत विक्री व्यवहार पूर्ण करेल जणू काही अनुसूचित मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही तृतीय पक्षाचे दावो/आक्षेप/वाद नाहीत आणि त्यानंतर कोणतेही दावो/आक्षेप/वाद विचारात घेतले जाणार नाहीत.

#### मालमत्तेचे वेळापत्रक

मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ओशिवरा गावात स्थित भूखंड क्रमांक ४१,४२,४३,७३ आणि ७४ बेअरिंग सर्वे क्रमांक ४१ (भाग) वर रोशनलाल अग्रवाल कॉम्प्लेक्समधीर संतोष टॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील १३६७ चौरस फूट बांधकाम क्षेत्रासह २८७ चौरस फूट टेरेस जागेसह निवासी परिसर फ्लॅट क्रमांक १४२ संतोष टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे ५० रुपयांचे ५ (पाच) शेअर्स असलेले विशिष्ट क्रमांक ३०१ ते ३०५ असलेले, पंजाब नॅशनल बँककडे भाडेतत्त्वावर आहे

वकील क्रिश अमिश शाह

नोंदणीकृत पोस्ट, खात्यासह

सी/३५, ३६ अनु अपार्टमेंट, मिलान सबवे रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई ४०० ०५४ तारीखः १०/०९/२०२५ ईमेल : krish.shah92001@outlook.com मोबाईलः ९१६७८४६४८७

## केनरा बैंक Canara Bank

वसुली विभाग, नवी मुंबई प्रादेशिक कार्यालय: सर्कल ऑफिस बिल्डिंग, ८ वा मजला, ए विंग, सी-१४, जी ब्लॉक बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१. ईमेल : recoveryronm@canarabank.com

संदर्भ क्रमांक : आरओ/लीगल/सरफैसी/१०/२०२५-२६/एमव्ही

१. श्रीमती कामिनी किशोर तेलंग

्च. क्र. ९५ गोसपाडा पोखरण गल्ली नागाव ता. उरण रायगड ४०० ७०

९९३०३४८२१२ २. श्री. ऋषिकेश पांडरंग सोनकर

बालीलप्रमाणे सचना जारी करत आहेत :

ठिकाणः मुंबई

तारीखः १०.०९.२०२४

-८, मारुती आर्केड, रोहिदास वाडा, टपल नाका, ता पनवेल जि रायगड-४१० २०६

विल, जुना टपाल नाका, रोहिदासवाडा, पनवेल पश्चिम ४१० २०६ न्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापु

ावच्या : तस्युग्रहानक्षरमा अञ्चारतम् व्याप्त कावनात्मात्मात्म अस्य अञ्चारतमस्य आकृतसम्य आकृतस्य इत्यस्य अर्थन् अर्थक्र स्पृत्तम् संवित्ति) च्या कलमा १६ (८) अंतर्गत कपात अधिकार वापरायमाठी सूचना कायद्याअंतर्गत निवृक्त केलेले कॅनरा बँक, प्रादेशिक कार्यालय, नवी मुंचई, महाराष्ट्र (यापुढे सुरक्षित कर्वदार स्लग्न संदर्गित) चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले, सरफैसी कायद्याच्या कलम १३(८) आणि नियमांच्या नियम ८(६) अंतर्गत, तुम्हाला सर्वाना

जाराधिकाम महिती आहे की, सूर्यक्षत धनकोने ३१/०५/२०२५ रोजी (मागणी सूचनेच्या तारखेला) कायदाच्या कलम १३(२) अंतर्गत कर्जदार/संस्था **श्रीमती कामिनी किञारि तेलंग** (कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांचे नाव), गहाणवटदार आणि जामीनदारांना (वर नमूद केलेली नावे) मागणी सूचना जारी केल्या होत्या, ज्यामध्ये **ठ. ४,५९,१८३.३९ (रुपये चार लाख एकोणपन्नास हजार एकरो त्याएँगी** व एकोणचाळीस पेसे फक्त) आणि त्यावरील ब्याज या सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देण्याची मागणी केली होती. कर्जदान(संस्था, गहाणबददार आणि जामीनदार (या नमूद केलेली नाले) यांनी वरील मागणी सूचनामध्ये नमूद केलेली राक्त परत करण्यास अमसग्री उटल्यायुक्त, कर्तावाच्या कर्त्य १६१९) अंतर्गत अधिकृत अधिकानते १३/८८/२०५ रीजीच्या ताचा सूचनते वर्णन केलेला सुरक्षित मालमत्तेचा प्रतीकात्पक/भौतिक ताचा घेतला होता. जिवाय, ही प्रतीकात्पक/भौतिक ताचा सूचना १६/८८/२०५५ रोजी (प्रकाशन

ारीख) **प्रात:काल** (स्थानिक भाषेतील वृत्तपत्राचे नाव) आणि **फायनान्शियल एक्सप्रेस** (इंग्रजी वृत्तपत्रांचे नाव) वृत्तपत्रांमध्ये रीतस् ००२ आणि नियमांच्या नियम ८(६) च्या तरतुर्दीचे पालन करण्यासाठी, तुम्हाला सर्वांना याद्वारे शेवटची आणि अंतिः पर्तता करून आणि परत मिळवन देण्यासाठी, दिनांक ३१/०५/२०२५ रोजी रु. ४,५९,१८३,३९ (रुपये चार लाख एकोणसाठ हजार एक) प्रा<mark>ऐंशी व एकोणचाळीस पैसे फक्त)</mark> आणि त्यानंतरचे व्याज, खर्च आणि खर्च पूर्णपणे भरून, अन्यथा कायद्याअंतर्गत विक्री सूच

त्रात प्रकाशित केली जाईल ज्यामध्ये सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पद्धतींपैकी एक निर्दिष्ट . समान सरक्षित मालमत्तेशी व्यवहार करणाऱ्या किंवा मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून कोटेशन मिळवून; किंव . जनतेकडून निविदा मागवून; किंवा ३. ई–लिलाव पद्धतीने सार्वजनिक लिलाव आयोजित करून; किंवा ४. खाजगी कराराद्वारे

ाजाच्या नाज्युः, नाज्या २ इन्टार्टास्य क्याना सार्वजायन राजाचा नाजाच्या सर्वन्य, नाज्या ३. जाज्या रत्वार १३(८) मुसार, वर्तमानपत्रात विक्री सूचना प्रकाशित होण्यापूर्वी तुम्हाला कथीही तारण मालमता परत क केल्यास कायद्याच्या कलम १३(८) नुसार तारण मालमत्ता परत करण्याच्या तुमचा अधिकार संपुष्टात येईल हे विषय कायदा/किंवा इतर कोणत्याही कायद्यानुसार सुरक्षित धनकोला उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही अधिकारांना बाधा आ

सही/- अधिकृत अधिका

केनरा बैंक Canara Bank वसुली विभाग, नवी मुंबई प्रादेशिक कार्यालय : सर्कल कार्यालय इमारत, ८ वा मजला, ए विंग, सी-१४, जी ब्लॉक, बीकेसी, बांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१. **ईमेल** : recoveryronm@canarabank.com

श्रीमती कुंदा सुधीर बैले .. आरता कु.क. कु.ना. चर. ल्टॅट क्रमांक १०४ गायत्री, घर सानेवाडी समोर, साई बाबा मंदिर, सानेवाडी, बदलापुर ठाणे ४२१ ५०३ मो. क्रमांक ९७६६५८३६६८

.... ५०४ गायत्रा, १. कु. श्रुतिका सुधीर बैले लॅट क्रमांक १---

, iक १०४ गायत्री, घर सानेवाडी समोर, साई बाबा मंदिर, सानेवाडी, बदलापर ठाणे ४२१ ५०३ पत्टी क्रमान्ड १०४ गावता, १५ राज्यात्र, जन्म **३. श्रीमती कुंत्रा सुधीर बैले** फ्लंट क्र. ३०३, तिसरा मजला, बिल्डिंग बुनियाद रेसिडेन्सी, नेस्ळ (पूर्व), तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१० १०१

अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी करणारे, कायद्याच्या कलम १३(८) आणि नियमांच्या नियम ८(६) अंतर्गत, तुम्हाला सर्वा ।।लीलप्रमाणे सूचना जारी करत आहेत : माहिती आहे की, सुरक्षित धनकोने ३१/०५/२०२५ रोजी (मागणी सूचनेच्या तारखेला) कर्जदार/संस्थ

<mark>गिमती कुंदा सुधीर बैले</mark> आणि <mark>कु. श्रुतिका सुधीर बैले (</mark>कर्जदार/गहाणवटदार/जामीनदाराचे नाव), गहाणवटदार आणि जामीनदार (वर नमू ज्लेली नावे) यांना कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत डिमांड नोटिस जारी केल्या होत्या त्यामध्ये क. २३.६०,८२१.९४ (रुपये तेवीस लाख साठ हजार आठशे एकवीस आणि चौऱ्याण्णव पैसे फक्त) आणि त्यावरील व्याज र

ज्यागण्यं क. २३,६०,८२१.१४ (रुपयं तवास लाख साठ हजार आठार एकवास आण बान्याण्यव सस फक्त) आण त्यावरात व नोदिस मिळाल्यान्या तारवेधासू ६० दिवसांच्या आत रेण्याची मागणी केती होती. कर्जदार/संस्था, गहाणवटदार आणि जामीनदार (वर नमूद केलेली नावे) यांनी वरील मागणी सूचनांमध्ये नमूद केलेली राक्षम पतः अपयशी उरल्यापुळे, कायवाच्या कलस १३(४) अंतर्गत अधिकृत अधिकान्याने १३/०८/६०२५ रोजीच्या तावा सूचनेमध्ये वर्णनं पुरित्त मालसनीच प्रतिकान्यक/मीवित तावा घेतला होता, शिवाय, ही प्रतिकानक/भीतिक ताच्याच्या १६/०८/२०५५ रोजी वातिक) आतःकाल (स्थानिक भाषेत वर्तमानपत्राचे नाव) आणि फायनालियत्यल एक्सप्रेस (इंग्रजी वर्तमानपत्राचे नाव) वर्तमानपत्राचे

प्रकाशत करण्यात आला. सफ्सेना कायत, २००२ आणि सरफेसी नियमांच्या नियम ८ (६) च्या तस्तुरीचे पालन करण्यासाठी, तुम्हाला सर्वाना याद्वारे शेवटची आणि अंतिम संधी देण्यात येत आहे की, ही सूचना मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत, सुरक्षित धनकोच्या ताब्यात असलेल्या सुरक्षित माजसनेची पूर्तता करून आणि परत मिळवून देण्यासाठी, दिनांक ३१/०५/२०२५ रोजी रू. २३,६०,८२९.९४ रुपये तेण्योत लाख साठ हजार आठरे) एकवीस आणि चॉन्याणण्य पैसे फल्ता आणि त्यानंतर व्याज, खर्च आणि खर्च पूर्णण्यो सन्त, अन्यया कावधाओनती क्कि सुचना वर्तमानपत्रात प्रकाशित केली जाईल ज्यामध्ये सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पद्धतींपैकी एव निर्देश केली जाईल :

. समान सुरक्षित मालमतेशी व्यवहार करणाऱ्या किंवा मालमता खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून कोटेशन मिळवून; किंव . जनतेकडून निविदा मागवून; किंवा ३. ई-लिलाव पद्धतीने सार्वजनिक लिलाव आयोजित करून; किंव गा अरुपाक्षर. इया कलम १३(८) नुसार, वर्तमानपत्रात विक्री सुचना प्रकाशित होण्यापूर्वी तुम्हाला कपीही सुरक्षित मालमत्ता परत मिळवण्याच र आहे, जर असे झाले नाही तर गहाण ठेवलेल्या मालमतेची परत मिळवण्याचा तुमचा अधिकार आहे.कायद्याचे कलम १३ (८

्य ८५४०. हे विषय कायदा/किंवा लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत सुरक्षित धनकोला उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही अधिकार

कॅनरा बँव सही/- अधिकृत अधिकार्र



#### समता सहकारी बँक लिमिटेड मुख्यालय : सिंग सदन, ए. एस. मार्ग, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई –५४

फोन : ९९२०२७१०६८/९०७६१७२२५६ ईमेल : santacruz@samatabank.con

#### मागणी सूचना

कॅंकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने सरफैसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) चे पालन करून खाली नमूद लेल्या कर्जदार/जामीनदार/गहाणवटदारांना मागणी सूचना जारी केल्या आहेत. तपशीलात नमूद केलेल्य सूचना जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम मागितली आहे. म्हणून खालील कर्जदार/ गमीनदार/गहाणवटदारांना सूचना देण्यासाठी हे प्रकाशन

	4/		
कर्जदाराचे नाव	हमीदारांचे नाव आणि पत्ता	मागणीनुसार	गहाण ठेवलेल्या
आणि कर्ज खाते		थकबाकीची तारीख	मालमत्तेचे वर्णन
क्रमांक		आणि रक्कम	
१) मेसर्स विजय	१) श्री. विजय बहाद्र सिंग	२२/०८/२०२५	फ्लॅट क्रमांक
अँड सन्स.	रूम क्र. बी/५, जोशीवाडा, भगत	आणि रु.	सी/२०९, दुसरा
ओडी ७९७९	लेन, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा	८३,८५,७८५/-	मजला, एकता वुड्स
भागीदार : श्री.	(पश्चिम) मुंबई-४०००१६		कोऑप एचएसजी
विजयबहाद्र सिंह	२) श्री. सिद्धार्थ विजयबहादूर सिंग		सोसायटी लिमिटेड,
भागीदार : श्री.	खोली क्र. बी/५, जोशीवाडा, भगत		रहेजा इस्टेट्स,
सिद्धार्थ सिंह	लेन, टी.एच. कटारिया मार्ग, माटुंगा		कुलूपवाडी, बोरिवली
	(पश्चिम) मुंबई-४०००१६		(पूर्व), मुंबई-
	३) सौ. उर्मिला विजयबहादूर सिंग		४०००६६,
	खोली क्र. बी/५, जोशीवाडा, भगत		मोजमापित ८०३
	लेन, टी.एच. कटारिया मार्ग, माटुंगा		चौरस फूट बांधकाम
	(पश्चिम) मुंबई-४०००१६		क्षेत्रफळ

कर्जदार/जामीनदार/गहाणवटदारांना येथे कळविण्यात येते की, जर कर्जदार/जामीनदारांनी ही सूचना प्रकाशि गल्यापासून ६० दिवसांच्या आत वर नमूद केलेली रक्कम भरली नाही तर बँकेचे अधिकृत अधिकार्र ायद्याच्या तरतुर्दीनुसार, वर नमूद केल्याप्रमाणे गहाणखत मालमत्ता/सुरक्षित मालमत्ता ताब्यात घेतील आणि यानंतर लिलाव करतील. कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार/जामीनदार/गहाणखतदारांना बँकेची नेखी संमती न घेता वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा हस्तांतरित करण्यार मनाई आहे. ही सार्वजनिक सचना कायदा. २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सचना मानली जाईल. ज ोंदणीकृत पोस्टाने पाठवलेली सूचना त्यांना मिळाली नाही तर कर्जदार/जामीनदारांना कोणत्याही कामकाजाच्य देवशी कलम १३(२) अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना अधोस्वाक्षरीकर्त्याकडून घेण्याचा सल्ला दिला जातो. नारीख : २२/०८/२०२५

मपना महकारी हाँक लि



पत सुविधा स्वरूप व

**ठाणे विभागीय कार्यालय :** बी-३७, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे मख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर पणे-५ द्रध्वनी : ०२२ २५८२९४०६, २५८२३०४०,

ई-मेल : dzmthane@mahabank.co.in

नोंदणीकत ए.डी./करियर/हँड डिलिव्हरी द्वारे

मध्याची थकबाकी

ठिकाण : ठाणे

श्री. सुरेश बबन शेळके, फ्लॅट क्रमांक-६०४ सहावा मजला नवदुर्गा सीएचएस लिमिटेड सेक्टर १८ प्लॉट क्रमांक २७ कामोठे नवी मुंबई ता. पनवेल जिल्हा रायगड ४१०२०९ एम. क्रमांक ९८१९०८५५९८/८७७९७९२३७९ ईमेल आयडी: malhar.Ibs3@gmail.com

श्री. बबन गंगाराम शेळके, फ्लंट नं.-६०४, ६ वा मजला, नवदुर्गा सीएचएस लि. सेक्टर १८ कामोठे नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड ४१० २०९ मो. क्रमांक: ८७७९७९२३७९

मे. कृशीराज ॲग्रो प्रोडक्ट्स, प्रोप्रा. : श्री. सुरेश बबन शेळके फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, नव दुर्गा सीएचएस लि., सेक्टर १८ प्लॉट क्र. २७, कामोठे नवी मुंबई तालूका पनवेल जिल्हा रायगड ४१० २०९. मो. क्र. ९८१९०८५५९८/८७७९७९२३७९, ईमेल आयडी : malhar.Ibs3@gmail.com

विषय : वित्तीय मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि पुनर्बांधणी आणि सुरक्षा अंमलबजावणी कायदा २००३ च्या कलम १३ (२) अंतर्गत सूचना

. तुमच्या विनंतीवरून, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाकुर्ली शाखेने तुमच्या क्रमांक १ आणि क्रमांक २ ला खाली कर्ज सुविधा मंजूर केल्या आहेत. तसेच क्रमांक ३ ला रोख कर्ज सुविधा देखील देण्यात आली आहे. २. कर्ज सुविधा, बँकेच्या नावे आकारण्यात आलेल्या सिक्युरिटीज आणि सध्याच्या थकबाकीचे तपशी खालीलप्रमाणे आहेत -

,,,,	(00)-1		(= 11= 11/= 17 013(11)
?	रोख क्रेडिट – रु.	प्राथमिक सुरक्षा : कर्जे, स्टॉक आणि बुकचे	लेजर बॅलन्स
	१५,००,०००/- खाते	गृहकर्ज	रु. १४४८३६०.७६
	क्रमांक –	कोलॅटरल प्रतिभूती :	लागू न केलेले व्याज
	६०४०१७४४०९५	समतुल्य गहाण फ्लॅट क्र. ६०४ सहाव्या	रु. २५८७५६.००
		मजल्यावरील नवदुर्गा सीएचएस लिमिटेड सेक्टर	एकूण –
		१८ प्लॉट क्रमांक २७ कामोठे नवी मुंबई	रु. १७०७११७.००
		तालूका पनवेल जिल्हा रायगड ४१० २०९	
		मो. क्र. ८७७९७९२३७९	
		मालमत्तेचे मालक :	
		श्री. सुरेश बबन शेळके	
		श्री. बबन गंगाराम शेळके	
۶.	मुदत कर्ज (गृहनिर्माण)	फ्लॅट क्रमांक-६०४ सहावा मजला नवदुर्गा	लेजर उर्वरित –
	<ul><li>– ₹. ४०,३०,०००/–</li></ul>	सीएचएस लिमिटेड सेक्टर १८ प्लॉट क्रमांक २७	
	खाते क्रमांक –	कामोठे नवी मुंबईचे समतोल	लागू न केलेले व्याज
	६०३९५६०७४२७	गृहकर्ज	रु. ४७९९६०.००
		तालूका पनवेल जिल्हा रायगड ४१० २०९	अधिक शुल्क एकूण -
		मो. क्रमांक : ८७७९७९२३७९	रु. ४२२३३९७/ <b>-</b>
		मालमत्तेचे मालक : श्री. सुरेश बबन शेळके	
		श्री. बबन गंगाराम शेळके	
₹.	मुदत कर्ज (टॉप अप)	फ्लॅट क्रमांक-६०४ सहावा मजला नवदुर्गा	
	– रु. १०,००,०००/–	सीएचएस लिमिटेड सेक्टर १८ प्लॉट क्रमांक २७	<b>হ.८५</b> १३७७.०१
	खाते क्रमांक	कामोठे नवी मुंबईचे समतोल गृहकर्ज	गलागू न केलेले व्याज
	-६०४०१२१५४३७	तालूका पनवेल जिल्हा रायगड ४१० २०९	रु. ११०६४२.००
		मो. ८७७९७९२३७९	अधिक शुल्क एकूण –
		मालमत्तेचे मालक : श्री. सुरेश बबन शेळके	रु. ९६२१९७.००
		श्री. बबन गंगाराम शेळके	
		एकूण रक्कम	रु. ६८९२७११.००
			l

एनपीए तारीख - ३१.०३.२०२४

. मिळालेल्या कर्ज सुविधांचा विचार करून, कर्जदारांनी बँकेच्या नावे आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आहेत यात खालील कागदपत्रांचा समावेश आहे आणि वर नमुद केल्याप्रमाणे बँकेच्या नावे शुल्क आणि सिक्यरिटीज

देखील तयार केल्या आहेत. कॅश क्रेडिट अकाउंट क्र. ६०४०१७४४०९५ साठी

ए) सर्व सुविधांसाठी नवीन एचपी१ कंपोझिट डीड ऑफ होपोथिकेशन दिनांक ०७.१२.२०२१

बी) आरएफ-४६/४७ डिमांड प्रॉमिसरी नोट दिनांक ०७.१२.२०२१ सी) क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन ४ अर्ज/विनंती पत्र दिनांक०७.१२.२०२१

डी) कषी सुविधा वगळता सर्व सुविधांसाठी नवीन ४ हमी दिनांक ०७.१२.२०२१ है) आरएफ १५६ पॉवर ऑफ ॲटर्नी टिनांक ०८ १२ २०२१

सेर्साई ॲसेट आयडी–२०००६८४४०८१७ (गहाणखतासाठी) २०००५८८७९२४८ (गहाणखतासाठी)

मदत कर्ज खाते क्र. करिता – ६०३९५६०७४२७

\_ ए) एचएलएस डी२ करार गृह कर्ज दि. २४.०९.२०२१

बी) कर्ज सविधा उपलब्ध करून देण्यासाठी एचएलएस डी अर्ज/विनंती पत्र दिनांक २४.०९.२०२१ सी) आरएफ - ४६/४७ मागणी पॉमिसरी नोट दि. २४.०९ २०२१

डी) एचएलएस डी५ पावती दिनांक २४.०९.२०२१

सेर्साई ॲसेट आयडी – २०००५८८७९२४८ मुदत कर्ज खाते क्रमांक ६०४०१२१५४३७ साठी

ई) एफए–१ (टीएल) मुदत कर्जासाठी सुविधा करार (ओव्हरड्राफ्ट) दिनांक ०२.१२.२०२१

मेर्मार्द ॲसेट आयडी–२०००५८८७९२४८

शल्क निर्मितीची माहिती खाली दिली आहे.

ु १) एक्झिक्युटर्सची नावे – श्री. सुरेश बबन शेळके आणि श्री. बबन गंगाराम शेळके २) शल्काचे स्वरूप : फ्लॅटचे समतुल्य गहाणखत

३) गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्रमांक-६०४ सहावा मजला नव दर्गा सीएचएस लिमिटेड सेक्ट

१८ प्लॉट क्रमांक २७ कामोठे नवी मुंबई ता. पनवेल जिल्हा रायगड ४१०२०९

. तुम्ही मंजुरीच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्यात अयशस्वी झाला आहात आणि तुम्ही थकबाकीदार झाल आहात आणि त्यानसार तमचे खाते बँकेने एनपीए म्हणन वर्गीकत केले आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्य विहित नियमानुसार. आमच्या वारंवार मागणी करूनही, तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकीची रक्कम भरलेर्ल

तुम्ही अद्याप बँकेची थकबाकी परत केलेली नाही आणि म्हणूनच, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी) अंतर्गत बँकेला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि बँकेच्या अधिकारांना आणि वर नमद केलेल्या प्रलंबित कार्यवाहीला बाधा न आणता, बँक तुम्हाला याद्वारे ०२.०९.२०२५ पासून ९.४५% वार्षिक दराने रु ६८९२७९१/- रक्कम आणि त्यावरील भविष्यातील व्याज ही सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत पूर्णपणे परतफेड करण्याचे आवाहन करते; असे न केल्यास, बँकेला उपलब्ध असलेल्या इतर अधिकारांव्यतिरिक्त आणि त्याशिवाय, बँकेला कलम ४ च्या उप-कलम अंतर्गत कोणत्याही/किंवा सर्व अधिकारांचा वापर करण्याचा अधिकार असेल. या कायद्याअंतर्गत लागू होणाऱ्या सिक्युरिटीज/मालमत्तेच्या संदर्भात उपरोक्त कायद्याच्या कलम १३ नुसार, ज्या बाबतीत तुम्ही सर्व खर्च, शुल्क आणि खर्च किंवा इतर आनुषंगिक शल्क देण्यास देखील जबाबदार असाल, जे कपया लक्षात ठेवा.

र) ज्या सरक्षित मालमत्तेचे सरक्षा हितसंबंध जप्त केले गेले आहेत त्यांचा ताबा घेणेवर नमद केल्याप्रमाणे तया केलेले, सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याच्य बी) भाडेपटटा, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याचा आणि सरक्षितता मिळवण्याचा अधिकार यासह

सरक्षित मालमत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे. ती) सुरक्षित मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करणे, ज्याच

तांबा आमच्याकडून घेतला जाईल आणि व्यवस्थापक सुरक्षित मालमत्तेचे व्यवस्थापन करेल आणि सुरक्षित मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण हस्तांतरणकर्त्यांकडे सुरक्षित मालमत्तेमध्ये किंवा त्यांच्याशी संबंधित सर्व अधिकार असतील, जणू काही हस्तांतरण तुम्ही केले आहे. डी) ज्या व्यक्तीने सुरक्षित मालमत्ता खरेदी केली आहे आणि ज्याच्यावर सुरक्षा हितसंबंध निर्माण झाले आहेत

आणि ज्याच्याकडे तमचे पैसे आहेत किंवा होऊ शकतात अशा कोणत्याही व्यक्तीला आम्हाला पैसे देण्यासाठी लिहिणे किंवा वायरिंगमध्ये नोटीस जारी करणे. कृपया लक्षात घ्या की कायद्याच्या कलम १३ (१३) नुसार, ही सूचना मिळाल्यानंतर, आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय तुम्हाला सिक्युरिटीजची विल्हेवाट लावण्यास किंवा त्यांच्याशी व्यवहार करण्यास मनाई आहे

> बँक ऑफ महाराष्ट्रकरित मुख्य व्यवस्थापक आणि अधिकृत अधिकारी - ठाणे विभागीय कार्यालय

केंद्र सरकारच्या समक्ष कंपनी रजिस्ट्रार, महाराष्ट्र

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ च्या उप-कलम (३) आणि मर्यादित

दायित्व भागीदारी नियम, २००९ च्या नियम १७ च्या बाबतीत मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ (३) आणि ॲश्युरिटी रिअल इस्टेट एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालय ११०, अरिहंत बिल्डिंग, अहमदाबाद स्ट्रीट कॅमकबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९ येथे आहे. याचिकाकर्त्याला सुचना देण्यात येत आहे की, एलएलपी मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ (३) अंतर्गत कंपनी रजिस्ट्रार, महाराष्ट्र यांच्याकडे याचिका करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. एलएलपी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशात बदलण्याची परवानगी मागत आहे. एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयातील प्रस्तावित बदलामुळे ज्या व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यांनी त्यांचे आक्षेप नोंदणीकत पोस्टाने त्यांच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे सांगणारे प्रतिज्ञापत्र या सूचनेद्वारे समर्थित कंपनी रजिस्ट्रार, महाराष्ट्र, आरओसी, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राइव्ह, मुंबई ४००००२, महाराष्ट्र यांना या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून २१ (एकवीस) दिवसांच्या आत सादर करावेत किंवा पाठवावेत. या सूचनेची प्रत याचिकाकर्त्या एलएलपीच्या ११०, अरिहंत बिल्डिंग, अहमदाबाद स्ट्रीट कार्नैकबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००९ येथील नोंदणीकृत कार्यालयात सादर करावी.

ॲश्युरिटी रिअल इस्टेट लिमिटेडसाठी आणि त्यांच्या वतीने तारीख : १०/०९/२०२५

प्रियांका अंकित मिगलानी भागीदार नियुक्त डीआयएन : ००००७७१९

#### डिग्गी मल्टीट्रेड लिमिटेड

(सीआयएन: L65900MH2010PLC210471) नोंदणीकत कार्यालय: ३१२. बिल्डींग के-२ गाला-५ सागर कॉम्प्लेक्स ओवाली गाव ठाणे.

भिवंडी - ४२१ ३०२, शास्त्रीनगर (ठाणे) ठाणे भिवंडी, महाराष्ट्र भारत ४२१ ३०२. तूर. ०२२-२६७४४३६७; ईमेल : info@diggimultitrade.com वेबसाइट : www.diggimultitrade.co.in

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि ई-मतदानाची माहिती याद्वारे **सूचना** देण्यात येते की, डिग्गी मल्टीट्रेड लिमिटेड (कंपनी) ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४:०० चाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित् केली जाईल, जेणेकरून कंपनीच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करता येतील. कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गात जारी केलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, कॉर्पो रेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ मे २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी महतवाढ़ देण्यात आली आहे. सेबी ने जारी केलेले. आणि मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडीपीओडी=२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३,

एमसीए ने जारी केलेल्या इत लागू परिपञ्जसंसह (वापुढे एकत्रितपणे परिपञ्ज म्हणून संदर्भित), कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल. शिवाय, वरील परिपत्रकांनुसार, २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि एकात्मिक वार्षिक अहवाल बोलावण्याची सुचना सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत आणि/किंवा डिपॉझिटरी सहमागी (डीपी). १. कंपनी (ब्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेयुलेशन्सच्या नियम ४४ सह

सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४, सेबी आणि

वाचलेल्या कावद्याच्या कलम १०८ आणि इतर लागु असलेल्या तत्तुर्दीनुसार, कंपनी एजीएममध्ये मंजूर होणान्य प्रस्तावित ठरावांवर मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. इलेक्टॉनिक मतदान प्रणाली वापरून सदस्यांना मतदान करण्याची आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केली जाईल.

. रिमोट ई-व्होटिंग कालावधी शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९,०० वाजता सुरू होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सार्यकाळी ५,०० वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान संध्याकाळी ५,०० नंतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय बेळेनुसार. ईं–व्होटिंग देखील एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये मतदान वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित

करण्याची अंतिम तारीख मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ आहे. ज्या व्यक्तिचे नाव मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी (कट–ऑफ डेट) सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगची सविधा मिळ शकेल. ज्या सदस्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी एकात्मिक वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठ आणि अंतिम तारखेपूर्वी शेअर्स खरेदी केले आहेत त्यांना मतदान करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर

मिळविण्यासाठी अवत्तेवत्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाहण्याची विनती आहे. एजीएम दाम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना डीमटेरियलाइञ्ड मोड, फिजिकल मोड आणि ज्य शेआहोल्डर्सनी त्यांचे ईमेल पत्ते नॉटणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंत

त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. नितेश चौधरी (एफसीएस १००१०, सीपी १६२७५), मालक मेसर्स नितेश चौधरी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांना मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाड छाननीकार म्हणून नियक्त केले आहे.

इत्वरहर्गिक माध्यमातून मतदान करण्याबाबत कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा. शेअरहोल्डर्सचे प्रश्न आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा (०२२) ४८८६ ७००० या क्रमांकावर कॉल करा किंवा evoting@nsdl.com वर एनएसडीएल ला विनंती पाठवा. पत्ता- ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला कमला मित्स कंपाउंह, लोअर परंत, मुंबई-४०००१३. २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल तयार केला

स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर, एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स असलेले आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांच्या डीपीने सांगितल्यानुसार तुमच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती आहे. सेबीच्या तरहर्दीनुसार, भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व शेअरहोल्डर्सना पंन, नामांकनाची निवड, संपर्क तपशील (पिन आणि मोबाईल क्रमांकासह पोस्टल पत्ता), बैंक खाते तपशील आणि त्यांच्या संबंधित फोलिओ

आहे. कंपनीच्या www.diggimultitrade.co.in या वेबसाइटवर, कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या

क्रमांकांसाठी नमुना स्वाक्षरी देणे बंधनकारक आहे याची नोंद घ्याबी अशी विनंती भागधारकांना करण्यात येत आहे. भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, पूर्वा शारेफ्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे विहित फॉर्म – १ आणि इतर संबंधित फॉर्ममध्ये वर्राल तपशीलांची नोंदणी /अपडेट करू शकतात. कंपनीची सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ ते मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील अशी सूचना देखील

कंपनीची सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पस्तके वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाच्या उद्देशाने बुधवार २४ सप्टेंबर २०२५ ते मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील अशी सूचना देखील देण्यात

तारीख: ०८/०९/२०२५

जेनेरिक इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड **ीकृतं कार्यालय :** २०१ आणि २०२, फिटवेल हाऊस, दुसरा मजला, होमे टाउन समोर,

एलबीएस रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३ सीआयएन: L45100MH1994PLC082540 ईमेल आयडी : geninfo@gecpl.com वोबसाइट: www.gecpl.com फोन नंबर ०२२-२५७८०२७२

३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दुरस्थ ई-मतदान माहिती सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३१ वी वार्षिक सर्वेसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ३० सप्टेंबर** 

२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकत कार्यालय म्हणजेच २०१ आणि २०२, फिटबेल हाऊस, दूसरा मजला, होम टाउनसमोर, एलबीएस रोड. विक्रोळी पश्चिम. मंबई - ४०००८३

८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि त्यानंतरच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३, ९२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय विवरणांसह एकात्मिक वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी. रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सदस्यांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम ०८ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) च्या रेग्यलेशन ३६(१) (बी) नसार, कंपनी ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डीपीमध्ये नोंदणीकत नाहीत त्यांना एक पत्र पाठवत आहे, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेबलिंक दिली आहे जिथून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल मिळवता येतो. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइट https://gecpl.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia. com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाच्या व्यवसायाच्या बाबींशी संबंधित कागदपत्रे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेच्या नोटसच्या बिंद क्रमांक ७ मध्ये दिलेल्या प्रक्रियेनसार तपासणीसाठी उपलब्ध असतील

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंगसाठी सूचना :

• कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचले जाणारे, लिस्टिंग रेग्युलेशनचे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक एसएस-२ नुसार, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुर होणाऱ्या प्रस्तावित ठरावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापरण्याची सविधा सदस्यांना प्रदान करण्यास आनंदित आहे. मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ तारीख) पर्यंत भौतिक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य https://www.evotingindia.com वर सीडीएसएल च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करतील. कट-ऑफ तारखेला ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकेल. सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नम्द केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केले जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवे) संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवे) मतदानासाठी बंद केले जाईल.

एकटा सदस्याने ठरावावर मतदान केले की. सदस्य नंतर त्यात बदल करू शकत नाही.

ज्या सदस्यांनी इलेक्टॉनिक माध्यमातन एकात्मिक वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि अंतिम तारखेपवीं शेअर्स मिळवले आहेत, ते हेल्पडेस्कवर evoting@cdslindia.com किंवा cs@gecpl.com वर विनंती पाठवून सीडीएसएल युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादा सदस्य आधीच मध्ये रिमोट ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर तो सदस्य त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो आणि मतदान करू शकतो.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही. ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगदारे मतदान करण्यास पात्र असतील, ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील, तथापि, ते बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील. र) ई–व्होटिंगची प्रक्रिया ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये तसेच आरटीएने सदस्यांना

पाठवलेल्या ईमेलमध्ये तसेच ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह आणि एकात्मिक वार्षिक अहवालात उपलब्ध आहे. कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, तुम्ही सीडीएसएलच्या ई-व्होटिंग वेबसाइट https://www.evotingindia.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यज) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका चा संदर्भ घेऊ शकता. ज्या सदस्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मदतीची आवश्यकता आहे ते श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ येथे विनंती पाठवू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१० ९९११ वर कॉल करू शकतात.

कंपनीने संपूर्ण ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी. छाननीकार म्हणन काम करण्यासाठी मेसर्स यतीन संगानी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (एसीएस क्रमांक: ३३२४६, सी. पी. क्रमांक: २२६८१) यांची नियुक्ती केली आहे.

ठिकाण :- मंबर्ड

पीख: ०८/०९/०२५

इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी मनीष पटेल

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन :- ००१९५८७८